

जिल्हा परिषदेतील "क" व "ड" गटाच्या
बिंदुनामावल्या सहाय्यक आयुक्त (मावक)
यांच्याकडून प्रमाणित करून घेण्याबाबत व
आरक्षणाची पदे भरण्याबाबत / जात
पडताळणी करून घेण्याबाबत

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास व जलसंधारण विभाग
शासन परिपत्रक क्र. जिपबिं-२०११/प्रक्र-४६ / आस्था.-७,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२,
दिनांक : २५ मे, २०११.

- संदर्भ : १)** सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्रक
क्र.बीसीसी-२००९/प्रक्र-२९१/०९/१६-ब, दिनांक ५/११/२००९.
- २)** ग्रा.वि. व ज.सं.वि., क्र.मागास-२००९/प्र.क्र.-७५/आस्था.-७, दि.१८/०६/२००९
चे शासन पत्र.
- ३)** ग्रा.वि. व ज.सं.वि., क्र. मागास-१००९/प्रक्र-११७ / आस्था.-७
दि.२७/०१/२०१० चे शासन परिपत्रक.
- ४)** ग्रा.वि. व ज.सं.वि., विजाभजकस - ११०७ /प्रक्र-८३३ / आस्था.-७,
दि.२८/०५/२०१० चे शासन परिपत्रक.

परिपत्रक :

अनुसूचित जाती कल्याण समिती व विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण समितीने बिंदुनामावली व आरक्षणाची पदे भरण्याबाबत केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत शासन परिपत्रक क्र.बीसीसी-२००९/ प्र.क्र.-२९१/०९/१६-ब, दिनांक ५/११/२००९ अन्वये सूचना / आदेश निर्गमित केलेले आहेत. सदरहू परिपत्रक शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक-२००९११०५१७१२२४००१ असा आहे. सदर परिपत्रक संदर्भाधीन परिपत्रक क्र. ३ अन्वये सर्व जिल्हा परिषदांना लागू करण्यात आले आहे.

२. सर्व जिल्हा परिषदांतील "क" व "ड" गटाच्या कर्मचाऱ्यांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे नियुक्ती प्राधिकारी म्हणून बिंदुनामावली ठेवतील. त्याची प्राथमिक तपासणी जिल्हा परिषदेमधील विभाग प्रमुख करतील. सहाय्यक आयुक्त (मावक) हे बिंदुनामावलीस मान्यता देणारे प्राधिकारी राहतील. तसेच परिपत्रकातील प्रपत्र "ड" मधील विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २ प्रतींमध्ये सहाय्यक आयुक्त (मावक) यांना अहवाल पाठवावा व सहाय्यक आयुक्त (मावक) यांनी एक प्रत आपणाकडे ठेवून दुसरी प्रत आपल्या अभिप्रायासह विभागीय आयुक्त यांचेकडे सादर करण्याच्या सूचना संदर्भाधीन परिपत्रक क्र.३ अन्वये दिलेल्या आहेत. तसेच दि. ०५/११/२००९ च्या शासन परिपत्रकातील

परिच्छेद-११ नुसार कारवाई करण्याचे अधिकार विभागीय आयुक्त यांना संदर्भाधीन परिपत्रक क्र.३ अन्वये प्रदान करण्यात आले आहेत.

३. सरळसेवा प्रवेशासाठी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. बीसीसी १०९७/प्र.क्र.२/१६-ब, दि.२९ मार्च १९९७ अन्वये तसेच पदोन्नतीसाठी शासन निर्णय क्र. बीसीसी १०९७/प्र.क्र.६३/९७/१६-ब, दि.१८ ऑक्टोबर १९९७ अन्वये स्वतंत्र १०० बिंदुनामावली निश्चित केली आहे. बिंदुनामावली नोंदवह्या अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी नियुक्ती प्राधिकाऱ्याची आहे व बिंदुनामावल्या कशाप्रकारे ठेवाव्यात याविषयी स्पष्ट सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या दि.२३.११.१९७० च्या शासन परिपत्रकान्वये दिलेल्या आहेत. तथापि, बऱ्याच जिल्हा परिषदांमध्ये काही संवर्ग पदाच्या बिंदुनामावल्या सहाय्यक आयुक्त (मावक) यांच्याकडून वेळोवेळी तपासून घेतल्या जात नाहीत / प्रमाणीत करून घेतल्या जात नाहीत. पदोन्नती देण्यापूर्वी बिंदुनामावली व अनुशेषासंबंधी सहाय्यक आयुक्त (मावक) यांचे कडून तपासून घेण्यात यावी. बिंदुनामावल्या सहाय्यक आयुक्त (मावक) यांच्याकडून प्रमाणित करून न घेता सरळसेवेच्या नियुक्त्या देणे व पदोन्नत्या देणे हे योग्य नाही.

४. याबाबत अनुसूचित जाती कल्याण समिती/अनुसूचित जमाती कल्याण समिती/ वि. जा. व भ. ज. कल्याण समिती / इतर मागास वर्ग कल्याण समिती या विधान मंडळ समित्यांनी वेळोवेळी जिल्हा परिषदेच्या दौ-याच्या / भेटीच्या वेळी बैठकीत मुद्दा उपस्थित करून जिल्हा परिषदेच्या निदर्शनास आणले आहे. तसेच ही बाब विभागीय सचिवांच्या साक्षीच्या वेळीही निदर्शनास आणलेली आहे. याबाबत विधान मंडळ समित्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

५. या अनुषंगाने सर्व जिल्हा परिषदांना पुढील प्रमाणे सूचित करण्यात येत आहे :-

अ) बिंदुनामावली नोंदवह्या अद्ययावत ठेवण्याबाबत व आरक्षणाची पदे भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकातील सूचना / आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. सरळसेवेच्या भरतीची जाहिरात देण्यापूर्वी एक ते दोन महिना आधी संबंधित संवर्ग पदाच्या बिंदुनामावल्या व अनुशेष सहाय्यक आयुक्त (मावक) यांच्याकडून प्रमाणीत करून घ्याव्यात. तसेच, पदोन्नत्या देण्यापूर्वी बिंदुनामावल्या व अनुशेष सहाय्यक आयुक्त (मावक) यांच्याकडून प्रमाणीत करून घ्याव्यात.

ब) संदर्भाधीन परिपत्रक क्र. ४ नुसार जिल्हा परिषदेतील ज्या कर्मचाऱ्यांची अद्यापही जात पडताळणी करून घेतली नाही अशा संबंधित कर्मचाऱ्यांकडे पाठपुरावा करून जाती दाव्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे तात्काळ प्राप्त करून घेण्यात यावी व जात पडताळणी समितीने विहित केलेल्या नमुन्यात भरून जात पडताळणी समितीकडे जात पडताळणीसाठी पाठविण्यात यावेत. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव जात पडताळणीसाठी पाठविलेले आहेत व ते जात पडताळणी समितीकडे अद्याप प्रलंबित आहेत, त्याबाबत जात पडताळणी समितीकडे पाठपुरावा करावा अशा सूचना दिल्या आहेत. सदर परिपत्रकानुसार अद्यापही कार्यवाही


पूर्ण झाली नसल्यास ती पूर्ण करावी. सामान्य प्रशासन विभागाच्या दि.०५/११/२००९ च्या परिपत्रकातील परिच्छेद ७ नुसार मागास प्रवर्गाच्या उमेदवारांना नियुक्ती अथवा पदोन्नती देत असतांना जात वैधता प्रमाणपत्र असल्याखेरीज नियुक्ती अथवा पदोन्नती देण्यात येऊ नये.

६. सामान्य प्रशासन विभागाच्या दि. ५/११/२००९ च्या परिपत्रकातील व त्यामध्ये उद्धृत केलेल्या शासन निर्णयातील सूचना तसेच आरक्षण कायद्यातील तरतुदींचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या अधिपत्याखालील अधिकाऱ्यांना सक्त सूचना देऊन आरक्षणाच्या कायद्याचे गांभीर्य लक्षात आणून द्यावे व सदर परिपत्रकातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

७. सदर परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र २८८/१६-ब, दिनांक २३/०५/२०११ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

८. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०११०५२५१३२४४१००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(सु. नि. गाडगे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१. सचिव (ग्रा.वि. व पं.रा.) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
२. सह सचिव (जिल्हा परिषद, आस्थापना), यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२
३. विभागीय आयुक्त, (सर्व)
४. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (सर्व).
५. अवर सचिव (आस्था.-२) / (आस्था.-३) / (आस्था.-१०),
कक्ष अधिकारी (आस्था.-४)/(आस्था.-९)/(आस्था.-८)/(आस्था.-११)/(आस्था.-१२) / (आस्था.-१४)
ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. अवर सचिव, कार्यासन क्र. १६-ब, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. निवड नस्ती (कार्यासन आस्था-७), ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.